

एक मानस कथा

पत्यांचा कारखाना

लेखक - नी. र. वन्हाडपांडे

आम्ही दहापांच मित्रमण्डळी उन्हाळयाच्या सुटीत प्रवासाला निघालो होतो. काश्मीरची रमणीय बनश्ची पाहिजासाठी श्रीनगर-मधील एका विश्रामांत आम्ही आपला तळ ठोकला होता. आम्हा सर्व मित्रमण्डळीची एकाच खोलीत व्यवस्था करतांन आव्यामुळे आम्ही तीनचार खोस्यातून राहात होतो.

माझ्या खोलीत माझा प्रताप नांवाचा एक मित्र राहात होता. तो पूर्वी फार खेळकर व विनोदी मंहणून प्रसिद्ध होता. पण हस्तीच्या त्याच्या स्वरूपावरूप हे कुणालाढी स्वप्नातही खरे वाटले नसते. त्याच्या चेहऱ्यावर रक्तक्षयामुळे पांढरेपणा आला होता. शरीर बरेच दिवस उपास घडत्यासारखे क्षोण दिसत होते. बरेच दिवसापासून तो अपचनावर इलाज घरबून घेत होता. पण ते लागू ज्ञाल्याचे काढी लक्षण दिसेना. मला काय होते हे कोणत्याही डॉक्टरला कळत नाही असे तो सारखे कुरुकुरत असे.

असे असले तरी त्याच्या नोकरीच्या कामात मात्र अजूनपर्यंत काढी कसूर पडत नव्हती. आपली अधिकृत कर्तव्ये तो नेहमीप्रमाणे दक्षतेने बजाबी. पण त्याचो प्रकृति विघडत होती त्याप्रमाणेच ऊर विघडत चालकी तर त्याळा काळान्तराने नोकरी बजावणे देखील ऊर जाईल हे इष्ट दिसत होते.

याचे प्रत्यन्तर लवकरच आले. रविवारचा दिवस होता. प्रताप व इतर मित्रमण्डळो सकाळी उठून फेरफटका करायला गेली होती. मला बनश्चीपेक्षा निद्रादेवी जास्त शिय असल्यामुळे मी आरामात आड बाजता झोपून उठलो. फेरफटका ज्ञाल्यावर सकाळची न्याहारी होत असे. त्या न्याहारीसाठी मीही झटक्ने प्रातिविधि आटोपून खान्याच्या खोलीत गेलो. सर्व मित्रमण्डळी जमळी होती. ओडवाच बेळात प्रतापही तेथे आला; व गुप्तपूर माझ्याजवळच्या खुर्चीवर बेळन बसला. नेहमीपेक्षा आज तो फारच इमलेला दिसत होता. त्याचा चेहराही नुकतीच काही बाईंट बातमी आल्यासारखा खिन्न दिसत होता. त्याळा पाहिज्यावर इतर मित्र विचार लागले.

“काय? मि. प्रताप, आज बगदीं शांत दिसता. काही आतलं दुःख आहे आटां?” बाकी तुम्हा अविवाहित लोकांना आण्डायला बायकोही नसते. नाहीतर आमच्या सारख्यांनी चारचीघात मुतकी चेहरा करून मीन घारण केलं को समजावं बायकी गरम आहे.

स्टेकिल या मानसशास्त्रज्ञाने निषेदिलेत्या एका मानसिक रोग्याच्या प्रकरणावर ही कथा आधारलेली आहे. मूळ प्रकरणामध्ये रंग भरण्यासाठी कांही फेरफटे असले तरी मानसिक रोगांची उत्पत्ति कशी होते व त्यांचा निरास कसा करता येतो याची कृत्यना या कथेवरून वाचकांस होईल अशी आशा आहे. . . . लेखक.

“बहो तसं नाही. विवाहित लोकांना आण्डायला फक्त बायकोच असते. पण अविवाहित लोकांना अनेक स्त्रियांची आण्डांवं लागतं. म्हणून तर चक्के लोक लग्न करून टाकवात”.

“काय प्रतापसिह! मालतीकडून गेल्या आठवड्यात कांही खबर आली नाही वाटां?”

बहकरी याप्रमाणे हळुहळू अगदीच चैयकितक स्वरूप घारण करू लागल्यामुळे प्रताप अधिक अवश्य होत चालला. मालती जोही आंवाच्या एका बुलीशीं प्रतापची गटी जमली होती. प्रताप श्रीनगरमध्ये आल्यावर तीही अचानक श्रीनगरात अवलोर्ण झाली होती. त्यामुळे आमच्या मित्रमण्डळांत हा मोठाच चर्चेला विषय झाला होता.

चोहोकडून शब्दांचा एवढा मारा होत असतांना प्रतापला अगदीच मीन घारण करणे शक्य नव्हते. तसेच त्याच्या खाजगी मर्मावर दोणे ठेवण्याचा प्रयत्न चालला असताही एकदम शिष्टाचार सोडून आण्डायला उठण्यापेक्षा तो यट्टेवारी आळवणेच जास्त सोयीचे होते. म्हणून तो म्हणाला —

“अरे एखादा पोरीचा निरोप आठवडाभर आला नाही म्हणून लेटरासारखा चेहरा करायला काय मी अद्भुत कथामधला आषक आहे की कादम्बरीतला नादान नायक आहे? मी हाडाचा शिपाई आहे. आपलं काम संपत्यावर फक्त करमणकीच्या बेळीच मला स्त्रियांची आडवाच होते. स्त्रीवरून मी आपलं जीवन बोवाठीत नाही, जीबनातील अंदाच्या क्षणांना प्रकाशित करण्यासाठीच फक्त स्त्रीचा उपयोग करतो. माझ्या खिन्नतेचं खांचाकारण म्हणजे माझा हा अपचनाचा रोग. किती दिवस ज्ञाले उपचार करतो बाहे. पण काही सुधारणा नाही. . . .

प्रतापच्या स्वरांतील खिन्नता अधिक वाढत होती. त्याचा खिन्नतेचं खांच कारण तो सांगतो तेच आहे, यावर सर्वांचा विश्वास बसू लागला. बोलतांना तो एकसारखा खिंडकीच हेर पाहात होता. खोलीत असलेल्या खोणत्याही व्यक्तीकडे तो पाहीना. ज्या खिंडकी— बाहेर तो पाहात होता तिच्यातून सुन्दर व विश्वीण अशी हिरवळ दिसत होती. हिरवळीपलीकडे एक लहानशी टेकडी होती. टेकडीच्या पायध्याशी अनेक बडगी होती. ही बडगी बहुधा लहान मुलांची

होती. या ठिकाणी पूर्वी एक नवाब राहात होता. त्याला शंभर वायका होतवा. त्याच्या अकाली मेलेल्या बुरांची तो थडगी होती असे सौंगण्यात येत असे. इतकी मुळे अकाली का मरावी ? ही मुळे बहुधा पापज असण्यामुळे त्यांना मुद्दाम मालून टाकले गेले असावे ” असा दा खांगण्याचा खाहजिक अर्थ ब्रत्यक्तजण करीत असे.

प्रताप सादका या थडग्यांकडे पाहात होता. जेवण्याची किया तो अगदीं यांत्रिकणे करीत होता. मी त्याच्या जेवण्याकडे जरा लक्षपूर्वक पाहिले तेव्हां मला दिसून आले कीं तो फक्त चटण्या, कोणिविरोक्त खातो आहे. उवाने खरोखरी पोट भरेल असा कोणताही पदार्थ खात नाहीं तेव्हां मी ख्याला म्हणालो, अरे प्रताप, तू चक्त चटण्यांवरच पोट भरणार काय रे ? अशाने कशी तुझी प्रकृती नीट राहुणार ? ”

आपण काय करतो आहोत इकडे लक्ष गेल्यावरोबर प्रताप चजील होऊन म्हणाला “ मला कांड्ही जड खावून वाटत नाही. खालून कूं पोटांत दगड भरत्यासारखं बाटायला लागत.”

“ म्हणजे अनेक दिवसांपासून तू खासाच चटण्यावर जगतो आहेस की काय ? ” मी विचारले. “ अरे एकदा माणसाने खाण्याचा त्रास होतो म्हणून खाणं सोडल की रिकाम्या पोटाचीच संबंध होते व अन्न नकोसं बाटू लागत. तुला डॉक्टरने जड पदार्थ खाऊन नकोस म्हणून सांगितलं आहे काय ? तुझ्या पोटांत खरोखरच कांडीं रोण उद्भवत्याचं त्यांना आडळून आल आहे काय ? तसं जर नाही तर तू खापला चारचौधांसारखा जेवत जा. पाहूं तर काय होतं ”

माझी बोलणे त्याला पटत बसलेलं दिसलं “ बरं आहे. इतर अनेकांचा सलचा एकून पाहिला खासाच तुझांची ऐकून पाहतो, ” म्हणून त्याने एक पराटाचा तुकडा तोडला व चांगल्या संभंग भाजीला लावून त्याचा घास तोडात टाकला. घास तोडात बालतांना देखील तो सारखा विडकीतून दिसणाऱ्या नबाबाच्या मुलांच्या थडग्यांकडे पाहात होता.

मनाचा हिझ्या करून त्याने घास तोडांत टाकला खरा पण तो चांगल्या खाली कांडीं उतरेना. एखादा दगड अडकून बसावा त्याप्रमाणे तो बशातच अडकून बसला. गटांत अडकलेस्था माशाप्रमाणे प्रताप रडफडू लागला. खाकरू लागला. खाचा जीव गुदमरू लागला. लगेच बाहेर जाऊन त्याने तो घास जेव्हां ओकून टाकला तेव्हां त्याला हायसे बाटले व मग तो पुन: आंत न येतो बाहेरच व्हरांड्यात एका आरामखुर्चीवर पडला. त्याच्या या तडफडीला कारण ज्ञात्या-बद्दल मला टोचणी लागली. मी लगेच त्याच्याजवळ गेलो व सांतव-नाच्या गोष्टी सांग छागलो. “ हे पहा, तुझ्या वासास कारण ज्ञात्या-बद्दल क्षमा कर. पण तुझ्या या विज्ञित रोगाचा छडा लावण्याचा मी निश्चय केला आहे. तू आतां घरीं चल व थोडी विश्रांती घे. मला वाटवं तू आतां लांब सुट्टीच घ्यावी. हे असं चालत राहण इष्ट नाही. ” याप्रमाणे सहानुभूतीच्या गोष्टी सांगत मी झतापला खोलीवर बेऊन गेलो.

खोलींत गेल्यावर आम्ही आरामखुर्चीत पडलों व इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलायला सुरवात केली. प्रतापचा खिन्नपणा जाऊन

तो प्रफुल्लित बहावा म्हणून मी प्रपत्त करीत होतों. वसे पाहिले तर जेवणाची बेळ सोडून इतर वेळीं सो प्रफुल्लितच राहात असे जेवण जात नसल्यामुळे तो कुश व अशवत होत चालला होता पण या शारैरिक अस्वास्थ्याशिवाय त्याला एडादे मानसिक अस्वास्थ्य असेल असे वाटत नवहते. आपल्या प्रकृतीचा विचार आल्यावरोबर त्याला जो काय खिन्नपणा येईल तेबढाच.

बोलतां बोलतां आज दिवसभर काय कार्यक्रम करावा असे मी त्याला विचारले. “ सिनेमाला चलतोस ? ३ बाजतांचा दुपारचा खेळ पाहूं. मग संध्याकाळीं फिरायला जाऊ. रात्रीचं जेवण बाहैरच करून, मग आरामांत परत येऊ. ”

पण ही माझी सूचमा त्याला पसन्त पडली नाही. तो म्हणाला “ माझा कार्यक्रम आघ्यांच ठरला आहे. आज मी तुझ्यावरोबर येऊ शकणार नाहीं यावद्दल दिलगीर आहे. ”

“ काय कार्यक्रम ठरला आहे ? ”

“ दुसऱ्या एका मिळावरोबर मी जाणार आहे. ”

“ हातीच्या मण मीही येतो की तुझ्यावरोबर. मला तुझ्या मिळाची ओळख करून दे. मी कांडीं तुमच्या मैत्रीच्या आड येणार माहीं. ”

“ नको, नको ! आम्हांला कांडीं खाजगी बोलायचं आहे. तू माझा जिवलग मिळ असलास तरी तो नाही व त्यामुळे तुझ्यासमोर सर्व बोलायला तो तपार होणार नाहीं. ”

“ ती तपार होणार नाहीं असं ईष्ट कां नाहीं सांगत ? ” त्याचं बिग ओळखून मी म्हणालो. त्याच्या टाळाटाळीवरून आज त्याची व मालतीची “ ताहीख ” ठरली आहे व त्याला मध्ये तिसरा चोबडा नको आहे हे ईष्ट दिसत होतं.

“ बरं तसंच कां म्हणेनास ” तो कबूल झाला. “ तू म्हणतोस ते बरं आहे. आज मला तिच्याकडे जायचं आहे. आज तिनं मला खास आमंत्रण पाठवलं आहे. तुझी इच्छा असेल तर माझ्यावरोबर ये. मी तुझी व तिची ओळख करून वेतो. मग तू सिनेमाला जा व आम्ही फिरायला जाऊ. ”

मोकबूल झालो दुपारचे जेवण आठोपल्यावर आम्ही बोडे पडलो. व मग तीन चारच्या सुमाशाला मालतीकडे जायला निशालो. प्रेयसीकडे जायचं आहे. म्हणून प्रताप कांही विशेष पोशाक करील असे मला बाटले होते. पण त्याने आपला नेहमीसारखाच पोशाक केला होता. मी त्याला म्हटले, “ प्रताप, तुझं समर्थं कांही अजब आहे दूचा. अरे कांही तिच्यावर इप्रेशन मारायचं आहे की नाही ? चांगला रेशमी दुश्शास्तं, स्नो, पावडर वर्गेरेनी चज्ज होऊन जायच्या एवजी तू आपला निवाला आहेस नुकताच निजून उठल्यासारखा ! ”

“ बरं आहे तुझं म्हणणं ” प्रताप म्हणाला. “ मला तिच्यावर इप्रेशन मारायची मुळीच जरुर नाही. ते आघ्यांच बसून चुकलं आहे स्वित्यावर वाजवीपेशा खोल इप्रेशन बसणं इष्ट नसतं असं माझ तत्त्वज्ञान आहे. स्वित्या या उथल जलाशयासारख्या असतात. त्यातल बरवरचं पाणी प्याळं तर स्वच्छ व भूषुर लागत, पण जास्त खोलात चिरण्याचा प्रयत्न केला तर वाढ हाती लागतो व पाणी गडूळ होतं. ”

“तुझे तत्त्वज्ञान मला कांही फारसं पटत नाही” मी उत्तरको. “अर्थात हे ज्याच्या त्याच्या अनुभवावर व मनोबूतीवै बवलंबून आहे. शृङ्गारासारखा अस्यन्त सलगीचा व आनंदरिक संबंध ज्या व्यक्तीशी आहे, तिच्याविषयी उथळ शावभा मनांत बाढगण कित-पत योग्य आहे?”

“तुला जगाचा फारसा अनुभव नाही.” प्रतापने मला साधितले “जी तत्त्वे बापल्याला पुस्तकात वाचतांना वा ध्यावपीठावरून ऐकतांग फार रोचक व हृदयवै बाटात ती अनेक वेळा शीबनात खोदी आहेत असं दिसून येत. खोद्या तत्त्वावर आज्ञारक्षें आचरण कितपत मुखावरू होण्या केल? तत्त्व फार उदात्त असलं तरी से जर खोटं असेल तर त्याचा काय उपयोग?”

“म्हणजे स्त्रीवर सखोल प्रेम असलं शक्यच नाही असं तुम्ह म्हणणे आहे काय?” मी विचारले.

“सखोल प्रेम असण शक्यच नाही असं मी म्हणत नाही”. त्याने आपली बाजू स्पष्टविलो. त्रीप्रेमापायी घेडे झालेले वा आवडी श्री मिळत नाही म्हणून जीव देणारे पुरुष ज्या अर्थी आहेत श्याभर्ची असं प्रेम शक्य नाही असं मी कसं म्हणू? पण असं प्रेम मुखावह होतं शाय? ऐकत असं प्रेब चिरकाल टिकू शकत नाही. विचेचा प्रकाश कितीही ज्ञानगीत व दिवविणारा अवला तरी तो क्षणिक असतो. उलट दिव्याचा प्रकाश त्या भानारें कारच मिळिमिळीत वाटला तरी व्यवहाराचा तोच आस्त उपयोगी पडतो. ची श्री मिळत नाही म्हणून बनुष्य जीव द्यायला त्यार होतो, तिच्याशीच लग्न ज्ञालं तर मरेपंचत तिच्यावहक्कचा भावनांची उत्कटता तक्कीच टिकेल काय? प्रेमक्षांत वर्जितेच्या प्रेमाची महतो एका क्षणाची खुंदी पा पक्कीकडे जात नाही.”

“प्रेमवेद्यांच्या प्रेमाबद्दल तू म्हणतोस ते सर्व मला आर बाटत आहे. पण मी सखोल प्रेम म्हणालो तें पा प्रेम कथांत अप्युक्त पण क्षणजीवी प्रेम नव्हे. तर आपल्या आपल्या अपत्वावर जें प्रेम करतो त्याच प्रकारचं फार न खाल्याचा वा फार न ज्ञानगणार, पण जास्त स्थिर स्वरूपाचं असं प्रेम मला विवक्षित होतं.”

“अपत्यप्रेमाचा विषय निवार्त्यावरोवर प्रताव एकदम दुसऱ्या भागांवर डिवचल्यासारखा झाला तो म्हणाला, “तू जे अपत्य प्रेम म्हणतोष त्याचा मला साक्षात् अनुभव नाही. त्यामुळे ते खरोखरच स्थिर स्वरूपाचं व मुखावह असतं की नाही हे मी सांगू शकत नाही. पण मला वाटतं शेकडा नव्हद लोक ज्या अपत्यप्रेमाच्या गोष्टी सांगतात ते निवळ बनावट असतं. निसर्गनियमाप्रमाणे मुळं होतात. व मुलावर प्रेम न करणे हे समाजाच्या दृष्टीनं निन्दा असतं. व म्हणून मुलांचं पालणपोषण करणे हे कर्तव्य समजून ते करीत असतात. पण खरोखरच तू म्हणतोस तसं त्यांचं मुलांवर स्थिर व सखोल प्रेम असतं की नाही याची मला शंकाच आहे. मला वाटतं स्त्रीवरील सखोल व स्थिर प्रेमाची कल्पना या अपत्यविषयक कर्तव्यातूनच निघाली आहे. अपर्यांचं पालनपोषण करायचं म्हणजे त्यांची आई-देखोल जवळ बसली पाहिजे. अर्थात तिच्याशी तात्पुरता संबन्ध ठेवणं शक्य नाही. म्हणून अपत्यावरील स्थिर व सखोल प्रेमाप्रमाणेच

स्त्रीवरील स्थिर व सखोल प्रेमाचीही कल्पना निघाली. मला बाटत मुळं होत नसती तर एकाच स्त्रीला जन्मभर चिकटून रहाण्याची पुरुषाला व एकाच पुरुषाला जन्मभर चिकटून रहाण्याची स्त्रीला कधीच जरूर वाटली नसतो.”

“प्रताप! तू घ्यणतोष त्यात बहुतेक मला पटलं पण त्यांत अतिशयोक्त आहे. शेकडा नव्हद वेळा अपत्यप्रेम हे बनावट व कर्तव्यबूद्धीचं असेल, पण अपत्यप्रेम ही भावना उमजत व स्वाभाविक अवस्थाशिवाय अपत्यप्रेम हे कर्तव्य आहे ही कल्पना तशी कशी उद्भवली? एकनिष्ठा व अपत्यप्रेम या भावना सर्वस्वी कृतिम व अनेसंकिक असत्या तर त्यांच्यावहून समाजाला तशी कशी कर्तव्यबूद्धि निर्मिता आली असती. एकनिष्ठा कृतिम व संस्कारजनित मानली तरी अपत्यप्रेम हे सर्वस्वी निसर्गसिद्ध आहे हे आपल्या पिलाना प्रेमातिशयाने चाटाणाऱ्या पशुना पाहून निःशंकपणे म्हणता येत.”

पुनः अपत्यप्रेमाचा विषय निघेला पाहून प्रताप अस्वस्थ झाला. हा विषय निघाला की स्वतःची जखम उघडी पडून त्यावर भाशा व स्वत्वासारखे त्याला वाटे. पण यावेळी त्याला तो विषय टाळण्याची जरूर पडली नाही. बोलता बोलता मालतीची खोली आली. ती वाट पाहात होतोच: आम्ही आंत शिरलो.

मालती फारसी सुन्दर बन्हती. प्रतापसारख्या तरण्यावांड अधिकाच्याला भुरल वाढव्यासारखे तिच्यांत प्रथमदशंनी कांही दिसत नव्हते. ती सावली— कशी कधी काळचांत मोडेल इतकी— सावली होती. तिचा बांधा मात्र चांगला होता. अंगावर अवास्तव मेद नव्हता वा ती हळुळीही नव्हती. चेह्यावर योवनाची आणि निकोप प्रकृतीची छटा होती. माझ ती वाजवीपेक्षांमुळे जास्तच नटली आहे असे मला वाटले. तिच्या काळ्या रंगाला तिने ओठावर लावलेला लाल—भडक रंग मुळीच झोमेत नव्हता. चेह्यावर इच्चभर पावडरची पुटे जावली होती तरी तिच्या काळेपेणा छपत नव्हता व पावड न लावले इतर अंगाच्या काळेपेणाशी चेह्यापाची रंगरंगोटी अगदीच विसंगत दिसत होती. तिने युरोपीय पद्धत ने केस कापले होते पण ते कापले नसते तरी विपुल केशसंभाराची देणगी तिला हौती असे वाटत नव्हते.

आम्ही आंत शिरल्यावरोवर ती अदबीने उठून उभी राहिलो. प्रतापने माझी ओळख करून दिली तेव्हांनी तिने आपण होऊनच हस्तादोलनासाठी हात पुढें केला. मी तिला म्हणालो,

“मी उपटसंभारखा आलेलो पाहून तुम्हाला अव्यय होईल पण मी लवक्करच जाणार आहे.”

“छे, छे, तरं मुळीच नाही. उलट तुम्ही आलात ही फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्हांला ज्या अर्थी प्रतापन इथं आणलं आहे त्यावर्थी तुम्ही त्याच्या अगदी अन्तरंगांतले मित्र दिसता, काण तो इथे सहसा कुणाला आणत नाही.”

“तुम्ही म्हणतों ते थोडंसं खरं आहे कारण या प्रवासांत तरी माझ्याइतका त्याच्या जवळचा दुसरा मित्र नाही.”

योडा वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर मी जायला उठलो. मी लवकर जावे असे शया दोघांनाही वाटणे साहजिक होते.

गंवांत ज़ोक्तन एक सिनेमा पाहिला. मला भूक नवहती, म्हणून मी न जेवतांच परतलो. जाती जाती मालतीकडे डोकावूम जावे असे वाटले. कदाचित् प्रताप अजून तिथेच असण्याचा संभव होता. माझा तळ खरा ठरला. मालतीच्या खोलीचे दार लोटले होते व आंत दिवा होता, म्हणून ती आंतच असली पाहिजे असे समजून मी खोलीवर गेलों जबल गेलो तों ती हलुहलू बोलत आहे असे मला वाटले. आणखी थोड्या वेळानें त्या बोलण्यांत रडका स्वर आहे असा मला संशय आला. जिज्ञासा बलवत्तर असते म्हणून दुसऱ्यांचे बोलणे बोरून ऐकू नये असा उपदेश अनेक वेळां ऐकला असूनही, मला आंतले उभाषण ऐकावेसे वाटले. खालील शब्द माझ्या कानावर पडले.

“ पुरुषजात कृतज्ञ असते. स्त्री पुरुषाला आपलं सर्वस्व देते पण पुरुषाला स्त्री ही क्षणाची गंभत वाटते... ”

“ पण मालती असं मी तुला काय दिलं नाहीं कीं जे तू मला दिलंस. माझे विचार थोडे संवेदनारण लोकांपेक्षां वेगळे आहेत, तर तूटी जरा ठराविक चाकोरी सोडून चालायचा प्रयत्न कां करीत नाहीस... ”

तुम्ही स्त्रीच्या दृष्टीने विचार करा. तुम्ही स्त्री असतात तर ठराविक चाकोरी सोडून चालण स्त्रीला कस अशक्य आहे हे तुम्हाला कळून आलं असतं... ”

जास्त वेळ ऐकत उमं राहणं इष्ट नाहीं असं वाटून मी दारावर थाप मारलो. प्रहापने दार उघडले. आंत गेल्यावर मालतीच्या अवस्थेकडे पाहून तीं फार रडली असल्यासारखे वाटत होते. मी म्हणालो,

“ काय रे ! गेले दोन तीन तास इथेच आहांत कीं काय ? ”

“ नाहीं ! ” प्रताप म्हणाला. “ आम्ही नुकतेच वाहेर किऱून आलो. आज जरा फार महत्त्वाचा विषय निघाल्यामुळे फार वेळ बोलणं ज्ञालं. पण आतां मी तुझ्यावरोवर घेतो. काय मालती ? आतां उशीर होत चालला. आतां गेलं पाहिजे मला. मी पुनः उद्या वेईन व आपण पुनः बोलूं ”

“ ठीक आहे. मी उद्यां वाट पाहीन ” असे मालती खिन्नतेने म्हणाली. मालतीचा निरोप घेतांना मी तिळा म्हणालो. “ मी उद्यां घेणार नाहीं बरं का, आजसारखा दोन वेळां तुम्हांचा अडथळा करायला ! ”

मालतीला त्यावर काय उत्तर द्यावे ते कळेना. विनोद करण्याच्या मुनःस्थितीत ती नवहती.

मी प्रतापला घेऊन निघालो. वाटेत तो अगदी घुम्या होता. येतांना त्याला चर्चा करण्याची लहर लागली होती. पण आतां तो हुं, हां शिवाय उत्तर देईना. मी त्याला म्हणालो.

“ काय ज्ञालं तरी काय ? तू आती बोलत कां नाहींन ? भांडलास वाटतं तिच्याशी. अरे अजून लग्न ज्ञालं नाहीं तोंच भांडा-यला सुरवात. लग्नाआधीं प्रेयसीशीं भांडण फार महागांत पडेल बरं.”

प्रतापसुर्दा विनोद करण्याच्या मुनःस्थितीत नवहता. तो म्हणाला, “ आमचं भांडण ज्ञालं हे तुझ्या लक्षात आलंच आहे. हे भांडण प्रणय कलहासारखं गोड नाहीं हेही तुला कळलंच असेल.

यापेक्षां जास्त कांहीं मी सांगू शक्त नाहीं. माझी मुनःस्थिती चांगले नाहीं हे दिसतांच आहे. ती सुधारण्यासाठी तुला कांहीं करतां पर्यं शक्य नाहीं. पण असं असलं तरी गाढी उवकर रुठावर येईल तू ज्ञाल्या गोष्टीला कारसं महत्त्व देऊ नकोस.”

प्रतापच्या खाजगी बाबतीत आणवी जिज्ञासा दाखविणे इष्ट नाहीं म्हणून मीही पुढे गप्य बसलो. खोलीवर पोंचेपर्यंत कुणी कुणाशी बोलेना, पोंचल्यावर मी त्याला विचारलं “ अरे कांहीं जेवण विवाह ? कीं जोक्तन आलास ? सकाळीं तूं उपाशीची होतास ! ”

“ मला जेवायचं नाहीं ” प्रताप म्हणाला. “ सकाळीं मी कांहीं खालं नाहीं, पण तरी देखील मला आतां अन्नाकडे पाहिल्यावरोबर ओकारी येईल. सकाळी मला भूक लागली होती व जेवावसं वाटत होतं. तरी मी खाऊं शकलो नाहीं पण आतां तर भूक नाहीं, इतकंच नव्हे तर अन्नाचं दर्शनही मला नको.”

प्रतापच्ये निवाणीचे बोलणे ऐकून व सकाळचा प्रकार आठवून त्याला जेवणाचा आग्रह करण्यांत अर्थ नाहीं असे मी ठरविले. घोक-राने अंथरुणे घातली होती; मलाही जेवायचे नव्हते म्हणून आम्ही लगेच अंथरुणावर पडलो.

प्रतापच्या खाजगी जीवनाविषयी मला कुतूहल वाटू लागले होते. त्याच्या रोगाचा व खाजगी जीवनाचा सम्बन्ध असावा असा तर्क माझ्या मनात घेऊ लागल; होता. एखादा विचार डोक्यात घोळ लागला की मला लवकर झोप लागत नाही; त्याकुळे प्रतापविषयी विचार करीत मी नुसताच अंथरुणावर पडलो होतो. थोड्याच वेळात प्रतापलाही झोप लागत नसून त्याची सारखी चळवूळ चाळू आहे असे माझ्या लक्षात आले. पण त्याला उगीच छेडणे इष्ट नाही असे समजून मी त्याच्याशी बोलण्याचे टाळत होतो. थोड्या वेळाने प्रतापला झोप लागली. पण मला कांही झोप लागेना. शेवटी मी उठलो व एक कादम्बरी वाचत दसलो.

प्रतापला झोप लागली होती खरी पण त्याच्या डोक्यातले विचारचक सुख होते असे स्पष्ट दिसत होते तो मधूनमधून उस्तावत होता. तो काय बोलतो आहे ते एकायचा मी प्रयत्न केला. पण वरो-बर बोध होईना.

“ अधान्तरी चालतोस... भीति... पंख... ” प्रतापच्या बोलण्यात हे शब्द आहेत असे वाटत होते पण यापेक्षा जास्त कांहीं कळेना. थोड्या वेळाने तों एकदम घाबरून उठला नुकतेच मैलभर भरधाव घावल्यासारखा त्याला दम लागला होता. त्याची छ ती घडधडत होती व चेहरा उत्तरला होता.

“ काय ज्ञालं रे प्रताप ? ” मी विचारले.

“ म्हणजे तू अजून जागा आहेस ? मला कांही ज्ञालं नाहीं. एक विचित्र स्वप्न पडलं. ” मला कसल्याशा अपराधावरून तुरुंगात टाकलं आहे. मी वरच्या मजल्यावरच्या खोलीत आहे. मी हरवाश होऊन बसलो आहे. इतक्यात मला असं दिसलं की माझ्या खोलीला वारा येण्यासाठी जे घोक आहे त्यातून मला पळून जाता येईल इतकं ते मोठं आहे. मी लगेच वर चढून त्यातून बाहेर पडलो, पण तुसंगाचे अधिकारी मला वाटलं तेवढे मूर्ख नव्हते हे लगेच मला

कळून चुकळून त्या भोकावाहेर पाय ठेवायला मुळीच जागा , सवृत्ती बाहेर सहस्रात पुष्प खाली जमीन होती. तेथरयंत नुसती सरल मित. अर्यांत पळून जाण शक्यच नव्हत. मी निराश होऊन परत खोडीत जातो इनक्यात मला एक लहान मुलगा अधिनंतरी तरंगताना दिसला मला कार आश्चर्य वाटल. मी त्याला म्हटले “ अरे ! तुला आधाराशिवाय इतक्या वर किऱायची भीति नाही वाट ? आणि तू पडत कसा नाहीस ? तो म्हणाला - “ मला कशी भीति वाटेल ? हे नहा मला पंब आहेत : तुमच्या कुपेन मी परी नाही कां झालो ? ” अस म्हणून तो मिस्किलपणे हंसला व अदृश्य झाला.

स्वप्न ऐकून मी म्हणालो, “ तुझं स्वप्न ऐकून तू एवढा घाबरून का उठलास हे मला कळत नाही. या स्वप्नात तू तुरुंगात आहेस ही एक घाबरण्यासारखी गोष्ट आहे खरौ, पण तू तुरुंगात पडलास असे जेव्हा तुला दिसलं तेव्हा काही तू घाबरून उठला नाहीस. साधारणपणे भीतिदायक स्वप्नामुळे झोप उघडते ती त्याहील भीतिदायक प्रतंग दिसल्याबरोबरच उघडते. पण पाया स्वप्नामुळे तुझी झोप उघडली ती तो पंखवाला मुलगा पाहिल्यावर उघडली. त्या मुलात एवढं मिष्यासारखं काय होतं हें तू सांगू शक्तील का ? ”

“ मला देखील त्या मुलात एवढं मिष्यासारखं काय होतं हें कळत नाही. ” प्रतापने सांगितले.

स्वप्नाचा छडा लावलाच पाहिजे असे मला बाट भागले कारण त्याच्या स्वप्नाचा नीट उलगडा झाल्यास त्याच्या रोगाचेही मूळ सांपडेल अशी मला आशा होती. मी त्याला म्हटले “ प्रताप, मला बाटत मी तुझ्या स्वप्नाची व त्याच्चरोबर तुझ्या रोगाचीही उपपत्ति लावू शकिन. मात्र तू मला मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची प्रांजलपणे उत्तर दिली पाहिजेस. तुला माहीड असलेलं सर्व न छपवितां मला सांगितलं पाहिजेस. मी तुझ्या खाजगी जीवनातलं अत्यंत गुप्त असं गुप्त जरी विचारलं तरी तू ते सांगितलं पाहिजेस ”.

प्रश्नाप म्हणाला “ माझा रोग वरा होण्याची जर आशा असेल तर मी माझ्या खाजगी जीवनाबद्दल तुझ्याशी बोलायला तयार आहे. पण तुला त्यांत कांही सापडण्यासारखं नाही. एकतर स्वप्नांना अर्थ असतो हे तरी कशावून ? शिवाय स्वप्नांचा अर्थ लावून तुला माझ्या रोगाचं मूळ करूं सापडणार ? आणि माझ्या खाजगी जीवनात असं काय गुप्त असणार कीं ज्याचा सम्बन्ध या रोगाशी असेल ? ”

“ तू विचारतोस त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुला आपोआप मिळतील. मात्र तू माझ्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेस ” मी त्याला सांगितलं.

“ बरं आहे ! विचार तुला काय विचारायचं आहे हे ! ” प्रतापने परवानगी दिली. त्यावर मी पुढील परिप्रश्नांना सुरवात केली.

मी – तुला अर्दं स्वप्न पूर्वी कधी पडलं होतं काय ?

प्रताप – नाही. असं स्वप्न पूर्वी पडल्याचं मला आठवत नाही.

मी – गेल्या एकदोन दिवसात आणखी एखादं स्वप्न पडल्याचं तुला आठवतं दार ?

प्रताप – हो. काळच मला एक स्वप्न पडलं. त्यांत एक पांच सहा वर्षांचा मुलगा वर्तमानपत्रं विकताना मला दिसला. त्याच्या

अंगावर लक्तरं होती. पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे त्याचं शरीर हडकुळं व चैहरा जीवनशून्य दिसत होता. तो माझ्याजवळ येऊन मला वर्तमानपत्रं घ्यायला आजंबू लागला. मी त्याला नाही म्हटळं तेव्हा तो म्हणाला, “ साहेब तुम्ही घ्याल तर तेवढेच दोन पेसे माझा पोडा आ होतील. मला कार भूक लागली आहे. तुमच्या खिंशातून दोन आणें रस्त्यावर पडले तर तुम्हाला आपले पेके कमी झाले हे कळणारसुद्धा नाही. मग माझ्या गरीबासाठी दोन आण्याचा पेवर का घेत नाही ? त्याचं बोलणं ऐकून मला त्याची दया आली व मी वर्तमानपत्र घेतलं. त्यानंतर माझी झोप उघडली ”.

मी – माझा तर्क योग्य दिशेन वाहूतो आहे असं मला आता बाटायला लागलं आइ. या स्वप्नानन्तरही तू घाबरून उठला असशील ?

प्रताप – होय. आजच्यासारखाच घाबरून उठलो व त्यानंतर मला बराच वेळ झोप लागली नाही. पण तुझा तर्क काय वाहूतो आहे तो जरा सांग पाहू.

मी – माझा तर्क काय आहे हे तुला सर्वांत शेवटी कळेल व त्यावेळी माझा तर्क खरा असत्यास तुझा रोग वरा झाला असेल. पण या स्वप्नांतही पहिल्या स्वप्नासारखंच घाबरण्यासारखं काही दिसत नाही. असं असतांना तू कां घाबरलास हे सांगू शक्तील काय ?

प्रताप - नाही. ते मला कळत नाही.

मी - तुझ्या आजच्या स्वप्नात जो पंखवाला मुलगा दिसला तोही असाच उपासमारीन कृष झालेला होता काय ?

प्रताप - होय

मी - प्रताप, मी तुला माझ्या विचाराची दिशा सांगतो. ती तुला पटत अडेल तर पहा. तू काल जेवतांना सारखा आपल्या भोजनकक्ष बाहेर दिसणाऱ्या मुलांच्या थडग्यांकडे पाहात होतास. मुलांचा विषय निघाला की नेहमी तू अस्वस्थ होतोस. अपव्यंग्यविषयी बोलतांना तुझे या विषयावर इतरांपेक्षा कांही देखले विचार आहेत हे दिसून आलं. तुझ्या दोन्ही स्वप्नात उपासमारीन व्याकुललेली मुलं आहेत तात्पर्य तुझ्या मनात तू एखादा लहान मुलाचा अश्वय अपराध केल्याची सुप्त जाणीव आहे व ती तुला खात आहे.

प्रताप - भले शाबास ! म्हणजे मी एखादा बालकाचा खून केला व व हे कृत्य माझ्या सदसद्विवेकबुद्धीला सतावून सोडीत आहे. असं तुला सुचवावयाचं आहे की काय ? माझ्यासारख्या सध्य मित्रावद्दल वाटेल तसे संशय घ्यायला तुला कांहीच कसं वाटत नाही ?

मी - प्रताप, रागावून कांहीही उपयोग नाही. तू खून वेलास असं मला सुचवावयाचं नाही. पण खुनाव्यतिरिक्त इतर अनेक अपराध आहेत. त्यांतला एखादा तूं केला असशील. जगत निरपराध कोणीही नाही. तू सज्जन असलास तरी परिस्थितीच्या ददपणामुळे एखादा अपराध तुझ्या हातून तुझी इच्छा नसतांही घडला असेल. रामावर देखील वालिवद्याचा कलंक आहे.

प्रताप - मी कोणताही अपराध केलेला नाही व स्वप्नांवरून रचाईल तुझं तर्कट निराधार आहे.

भी - माझं तर्कंट निराधार असण्याचा ९० टक्के सम्भव आहे हे मलाही कबूल आहे. वरं तुझ्या स्वप्नाचा व काल मालतीशी झालेल्या बोलण्याचा कांहीं संबंध आहे असं तुला वाटत काय ?

प्रताप - मुळीच संबंध असण्याचा संभव नाही. मी तिच्याशी पंख-वारूया मुलांबद्दल बोलत नव्हतो की माझ्या तुरंगवासावद्दल बोलत नव्हतो.

मी - मग काय बोलत होतास ?

प्रताप - ते मी सांगू इच्छित नाही. तू असंद्ध प्रश्न विचारतो आहेस.

मी - तुझ्या तिच्याशी झालेल्या बोलण्याचा व या स्वप्नाचा कांहीही संबंध नसेल हे शक्य आहे. पण काय बोलणं झालं हे मला कळल्याशिवाय कांहीं संबंध नाही असं मी कसे समजू. काल तुम्हं महत्वाचं बोलणं झालं हे स्पष्ट आहे. ती तुझ्याशी बोलतांना काल रडली होती हे तिच्या डोळ्यांवरून स्पष्ट दिसत होत. तूही द्यानन्तर फार गंभीर होतास. तेहां अशा महत्वाच्या बोलाचाढीचा तुझ्या स्वप्नावर परिणाम झाला असण्याचा संभव आहे.

प्रताप - मला वाटतं तुझ्याशी पुढे बोलणांत अर्थ नाही माझा रोग बरा करण्याचं आमिष दाखवून माझ्या खाजगी जीवनाबद्दल

तुझा वाटणारी रोगट जिज्ञासा पुरवून घेण्याचा तुझा इरादा आहे. इतक्या सहजासहजी बनायला मी मूळे नाही.

मी - तू माझ्यावर वाटेल ते आरोप कर तुला सांबायचं नसेल तर नको सांगून. तुझ्या चिदण्यावरून तुझ्याजवळ न सांगण्यासारखं कांहींतरी आहे हे स्पष्ट दिसत आहे. ते तू कुणाला तरी सांगून तुझं मन मोकळ केलं नाहीस तर तुझो मनःस्थिती व स्वास्थ्य सुधारण्याएवजी बिघडत जाण्याचा संव आहे. शिवाय ते तू स्वतः होऊन न सांगितलं तरी बाहेर फुल्याशिवाय राहेल असं समजू नकोस. अंडचातलं पिलू जन्मभर अंडचातल राहू शकत नाही. ते केव्हातरी बाहेर येणारच जवालामुखी कायमन्ना पृथ्वीच्या पोटात राहू शकत नाही. केव्हांतरी त्याचा भटका उडणारच.

प्रताप - भटका उडेल तेव्हां पाह्यालं जाईल. अंडचातलं पिलू बाहेर अपोआप पडेल तेव्हां पडू दे. पण मी आपण होऊन ते बाहेर काढणार नाही. माझ्या स्वास्थ्याचा माझ्या खाजगी जीवनांतील गुपिताशी संबंध असला पाहिजे हा तुझा तर्कं अगदी भरमसाठ आहे.

मी - वरं आहे तर मग. गुड नाईट. तुझी गुपितं सांगण्याची मी तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही.

असं म्हणून मी झोगायला गेलो. प्रतापही मोठ्या कणकांयांने उठून झोपायला गेला. पण झोपायला जाणे जेवढे सोपे आहे तेवढे झोप आणें सोपे असते तर जगांत अनेक दुखे नाहीजी झाली असती. त्याला झोप लागेना. प्रतापच्या उत्तरावरून माझे तकं बन्याच अंशी खेर असल्याची मला खाली बाटूं लागली होती व त्याचे बिग फुटण्याच्या बेतां आले आहे हे तोही ओढबून चुकला होता. त्यामुळे त्याने किंतोही आव आणला तरी तो हळुहळु सर्वं सांगेल असा माझा विश्वास होता. म्हणून मी उगीच बोलणे वाढवले नाही. थोड्या वेळाने मला झोपे लागली.

पण प्रतापला झोप लागली नाही. बराच वेळ तळमळल्यावर त्याने मला उठविले व तो म्हणाला “वसतं ! माझ्या उद्धृतपणाबद्दल मला क्षमा कर. तू म्हणतोस ते खरं आहे. तुझा तर्कं योग्य दिशेन चालला आहे व मी न सांगताही कदाचितं तू सर्वं ओळखर्गल तेहां तुझ्यासारख्या अंतरंगांतल्या मित्राला माझी गुपितं सांगून जर माझं स्वास्थ्य परत मिळणार अडेल तर ते सांगायला माझा हरकत नाही.”

मी - वरं मग काल मालतीशी काय बोलणं झालं ?

प्रताप - माझ्याशी लग्न करा म्हणून ती माझ्यामार्गे लागली आहे. वण ते जमणार नाही असं मी तिला सांगितलं. म्हणून ती रागावली.

मी - पण कां जमणार नाही ? तुझं तिच्यावर प्रेम आहे ना ?

प्रताप - तुम्ही कवि व तत्त्वज्ञ ज्या तहेच्या प्रेमाचा डांगोरा पिटता तुसल कांही माझं तिच्यावर प्रेम नाही. पण तौ मला आवडते हें खरं.

मी - पण कवि व तत्त्वज्ञ यांनी गायिलेत्या प्रेमावर जः तुझा

विश्वासच नाही, तर ज्या तन्हेचं तुळा तिच्यावर प्रेम आहे
त्याच्याच आधारावर तू तिच्याशी लग्न का करीत नाहेतो स ?

प्रताप - मला लग्न करायचं नाही.

मी - तुला जर कुणाशीच लग्न करायचं नाही तर तू मुलीशी मैत्री
का ठेवतो स ? लग्न करण्याचा हेतू नसंतांना इतक्या सलगीची
मैत्री एखाद्या मुलीशी ठेवणं इष्ट आहे काय ?

प्रताप - इतक्या सलगीची म्हणजे ? तुळी आमच्या संबंधाचिषयी
समजूत तरी काय आहे ? अणी मी मुलीशी मैत्री ठेवतो असं
अनेकवचनांत कां बोलतो स ? आणखी कोणत्या मुलीशी माझी
मैत्री आहे ?

मी - ज्या अर्थी ती आपण होऊन तुला लग्नाची विनंति करते आहे
त्याअर्थी तुमची मैत्री बरीच दाट असली पाहिजे. त्याशिवाय
कोणतीही मुलगी आपण होऊन माझ्याशी लग्न कर अस
म्हणणार नाही. तसंच एका मुलीचं हृदय तू जसं काबीज करू
शकलास तसंच दुसऱ्या एखादीचंही केलं असेल. तुझ्यासारख्या
उमद्या तरुणाला काय हे कठीण आहे ?

प्रताप - यावेळी मात्र तुळा युक्तिवाद बरोबर नाही. मालतीशी
माझी मैत्री बरीच दाट आहेही हे खरं, पण इतर कोणत्याही
मुलीशी माझी एवढी दैत्री नव्हती.

मी - बरं तुला लग्न कां करायचं नाही ?

प्रताप - कारण तू म्हणते स तस्त्या स्थिर प्रेमावर माझा विश्वास
नाही म्हणून. स्थिर प्रेम नसेल तर विवाहासारख्या कायमध्या
बंधनांत पडण्यात काय अर्थ आहे ?

मी - पण हा केवळ तुळा विचार ज्ञाता तू मालतीचाही का विचार
करीत नाहीस ? तिने लग्नाच्याच आशेनं तुझ्याशी मैत्री ठेवली
नय ? तिला भलया भरमात ठेवून तिच्याशी मैत्री ठेवणं यांत
फसवणूक नाही कां होत ?

प्रताप - म्हणजे जिच्याशी लग्न करायचं नाही तिच्याशी मैत्री ठेवणं
याप आहे असे तुळी जुने पुराणे विचार आहेत की काय ? असं
असेल तर तुझ्यासारख्या लग्न ज्ञालेल्या पुरुषाने मुलीशी
बोलणं चालणं देखील कलं नये. कारण न जाणो एखादीशी
बोलायला लागल्यावर त्याच रुग्णान्तर मैत्रीत ज्ञालं तर ?

मी - लग्न ज्ञालेल्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीशी मैत्री ज्ञाली तू प्रथात
फसवणूक होत नाही कारण लग्नाच्या आशेनं त्या स्त्रीनं मैत्री
ठेवली असं म्हणतो येत नाही.

प्रताप - म्हणजे आम्हां अविविहितावर हा खूपच जुलूम आहे
म्हणायचा. एखाद्या स्त्रीशी आमची मैत्री ज्ञाल्याबरोबर
आम्हांचा तिच्याशी लग्न करायचं आहे असं तिनं खुशाल
समजावं !

मी - तसं नव्हे. मैत्रीमैत्रीत देखील फरक असतो मालतीची व तुळी
आगदी बंधुभगिनीसारखी मैत्री अक्षती तर तिने लग्नाची
विनंति केली नसती. तिने प्रत्यक्ष तशी विनंती करायच्या
आघी ती तुझ्याशी लग्न छरण्याची आशा बाढगते आहे हे
तुला कळून चुकलं असलं पाहिजे, व तुमचे संबंधाही खाच
तन्हेचे असले पाहिजेत.

प्रताप - त्याच तन्हेचे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे कुण स
ठाऊक ? पण आम्ही अगदीं बंधुभगिनीसारखे राहूतो असं
नाहीं.

मी - तर लग्न ठरलेल्या प्रेमिकांप्रमाणं राहतां. काल मालतीकडून
येतांना तुझ्या अंठावर लिप्स्टिक् व कप्तावर पावडरचा
स्पर्श ज्ञात्याचं दिसत हेत.

वास्तविक पाहतां ही थार हीती. पण प्रताप व मालती यांचे
संबंध वरेच पुढे गेल्याची खात्री असल्यामुळे व प्रतापकडून कवुली
घेण्यास मला सर्व समजले आहे अशी त्याची खात्री होणें जरूर होते
म्हणून, मी खडा टाकून पाहिजा.

“म्हणजे तू काय डिटेक्टिव आहेस की काय ?” प्रताप चपा—
पून म्हणाला. “तू म्हणतो स ते खरं आहे.”

मी - प्रताप तू अजून माझ्यापासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो
आहेस. मला अमुक गोष्ट कळली आहे अशी तुळी खात्री
ज्ञात्याशिवाय तू ती सांगत नाहीस एकदां प्रांजलयें सुवं
सांगण्याचं कबूल केल्यावर अशी लपवाळपवी करणं बरोबर
नाही. तू अजून मला सर्व सांगितलेल नाहीस.

प्रताप - आणखी काय सांगायचं राहूलं आहें ? तुला तर सांगित-
ल्याशिवाय सगळ कळलं आहे.

मी - नाहीं, अजून महत्त्वाचा मुद्दा उकलत नाहीं. तुझ्या मनांत
लहान मुलांविषयी जी अपराधी भावना आहे तिचा अजून
उ ठाडा झाला नाही, तू जे सांगितलं तेवढ्यावरून तुझ्या
स्वप्नांचा व तुझ्या अस्वास्थ्याचा अर्थ लागत नाहीं.

प्रताप - तू एवढा मानसशास्त्रज्ञ म्हणवतो स मग तुला एवढा साधा
अर्थ कक्षा लागत नाहीं. मला मुलं व्हायला नको आहेत म्हणून
मी लग्न करीत नाहीं. माझ्या सुप्त मनांत मुलांवदू जी
भावना आहे असं तू म्हणतो स ती हीच अजावी की आपल्याला
मुलं होऊन नवेत.

मी - नाहीं, एवढ्यावं भागा नाहीं. नुसती मुलं नको असल्यानं
एवढी अपराधी भावना निर्माण होणार नाहीं. मालतीची व
तुळी मैत्री किती जुनी आहे ?

प्रताप - आतां दोन वर्ष होत आली.

भालबद्र)

मी - पण लग्न ठरलेल्या प्रेमिकासारखं वागीश्ला सुरवात होऊन किती दिवस झाले?

प्रताप - दीड वर्ष झालं असेह.

मी - यापूर्वी दिन लग्न करायचा आग्रह केला होता काय?

प्रताप - नाही.

मी - म्हणजे सुरवातीला मैत्री वाढवांना लग्न करण्याचा माल-तीचाही इरादा नव्हता. आतां असा कांहीं प्रसंग आला आहे की तिळा लग्न करण्याचून गत्यन्तर नाहीं.

प्रताप - वसन्त! तू फारच बहकत चाललाच! म्हणजे मी तिच्याशी लग्न केलं नाही तर एखादा कानीज जमाला येणार व त्यावृद्धल मी जबाबदार आहे, असं तू सुचवतो आहेस.

मी - नुसतंच सुचवीत नाही. मला तसंच म्हगायचं आहे.

प्रताप - मद्दा वाटतं तुझ्या तोंडी लागण्यात अर्थ नाही. तू माझा मित्र नसतास उर याक्षणीं तुला या आरोपावृद्धल जाव मागितला असता.

मी - प्रताप, तू मला जाव मागायच्या आधीच तुझी मनोदेवता तुला जाव मागते आहे. तू मला फसवणील पण तिळा फसबू शकार नाहीस. तू माझा संबंध तोडशील पण आपल्या सदसद्विवेक बुद्धीचा संबंध सोडू शकणार नाहीस. तिचं समाधान केल्याशिवाय ती तुला स्वस्थता लाभू देणार नाहीं ..

माझं पुढे न ऐकतां प्रताप फांकान्याने निघून गेला. मीही अधिक न बोलतां स्वस्थरणे त्याच्या आयुष्याचा विचार करू लागलो. प्रतापच्या रोगाचा मला पुष्करण्यात उलगडा क्षाला होता. पण अजून सर्व दुवे जुळत नव्हते. अजूनही त्याच्या आयुष्यातल्या या रोगाशी संबंध असलेल्या कांहीं महत्वाच्या घटना मला माहीत नाहीत याची मला जाणीव होती.

पुढे दोन, तीन दिवस प्रताप माझ्याशी बोलला नाही. मीही आपण होऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाहीं मात्र जेवतांना आम्ही नेहमीप्रमाणेच जवळ बसत होतो. व इतर मित्रांशी झालेल्या बोलण्यांत भाग घेत होतो. एके दिवशी रात्री असाच त्याच्याजवळ बसलो असतांना प्रताप जरा बरा जेवतो आहे असे मला दिसले. नेहमीप्रमाणे नुव्हया चटण्या कोरिंशिविरीच न खातां तो थोडा जास्त भरौव आहार बेत होता.

जेवण झाल्यावर आम्ही खोलीवर गेलो. तेव्हां प्रताप आपण होऊन म्हणाला, “वसन्त! माफ कर मी तुझ्याशी त्या दिवशी फार वाईट रीतीने वागलो. पण आपलं विग फुटवं आहे असं दिसलं कीं माणसाचा तोछ जातो. तुझ्याजवळ त्या दिवशी माझी कबुली दिल्यावर मला वरंच हलकं वाटायला लागलं व माझ्या खाजगी जीवनाचा माझ्या रोगाशी संबंध असेल असं मलाही वाटू लागलं.”

मी - प्रताप, माझी चिकित्सा लागू पडली यावृद्ध मला आनंद होतो मात्र मला अजून तुझ्या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झालेला नाहीं. तुझ्या जीवनातल्या आणखी कांहीं गोष्टी कळल्याशिवाय तुझ्या रोगाचा पूर्ण अर्थ लागणार नाहीं.

प्रताप - आणखी काय तुला विचारायचं आहे ते विचार. मी यावेली सर्व सांगेन.

मी - लहान मुलावृद्ध विचार करतांना तुझ्या मनांत काय काय कल्पना येतात जरा सांच पाहूं.

प्रताप - लहान मुलांचा विचार आला कीं, रडण्याचा आवाज, घाण कपडे, निस्तेज व वासनाशून्य झालेली त्यांची आई वर्गेरेव चित्र डोळधासमोर उभे राहतं.

मी - आणखी कांहीं?

प्रताप - आणखी कांहीं नाहीं.

मी - मठकी लक्तरं, अंधान्या खोल्या वगेरे ?

प्रताप - अ... हो. घोडऱ्या मोठया मुळांची कल्पना केली की लक्तरं वगेरे ही दिसतात.

मी - आणि कधीं कधीं पन्याही दिसतात व त्या पाहून तुला आनंद न होता उलट दुःखच होतं.

प्रताप - अ... अ... हो.

मी - प्रताप, मालती प्रकरणापूर्वी तुझं आणखी एक प्रकरण झालं आहे काय?

प्रताप - म्हणजे पन्या दिसण्याशी या प्रकरणाचा काय संबंध?

मी - सम्बन्ध मागून सांगतो. पण आणखी एक प्रकरण झालं आहे की नाही?

प्रताप - हो, झालं आहे.

मी - लहान मुलीना इंग्रीत कधीं कधीं प्रेमनं परी म्हणून संबोधतात, जिवाय लहान मुळं मेली की त्यांच्या पन्या होतात अशी समजूत आहे. ज्याअर्थी तुला पन्या दिसलेल्या म्हणजे दुःख होतं त्याअर्थी तुला दिसलेल्या पन्या मेलेल्या मुळांच्या असल्या पाहिजेत. मालती प्रकरणातलं मूळ जन्माला यायचं आहे, पण या मागच्या प्रकरणातलं मूळ जन्माला येऊन मेलेलं असलं पाहिजे.

प्रताप - वसन्त, तुला वाटत असेल की आतांशयन्त्रचे तुझे तर्कं जसे खरे ठरले तसाच हाही खरा असेल. पण मी साफ सांगतो यावेळीं तू फारच वाहवला आहेत.

मी - मग तूच सांग मागच्या प्रकरणात काय झालं?

प्रताप - घोडं फार असंच.

मी - असंच म्हणजे.

प्रताप - मी तिच्याशी लगत केळं नाही.

मी - ते तर दिसतंच आहे पण मुळांचं काय झ लं?

प्रताप - ते मला माहीत नाही.

मी - ते कसं शक्य आहे? तू तिच्याशी लगत केलं नसलं ज तरी मुळांचं काय करावं याविषयी तू तिला कांहीतरी सर्वा दिला असशीलच. मूळ होणार असं कल्प्याबरोबर तू तिच्यापासून पढून गेला असशील असं वाटत नाही.

प्रताप - तिनं ते मूळ अनाशालयात पाठवलं असेल.

मी - आणि तिचे गेल्यावर लवकरकर ते मेलं असेल! आतां मला तुझ्या स्वप्नांची उपयती लागली स्वप्नांत तू तुहंगात पडलास तुझ्या सदसद्विवेक बूढीनं तुला तुझ्या दुष्कृत्याबदल केलेली ती शिक्षा होती. आकांक्षांत उडणारा तो मुलगा म्हणजे मरुन परीचं रूप धारण केलेला तुझाच मुलगा होय. तुझ्या दुसऱ्या स्वप्नांत लक्तरं आलून घरंमानपत्रं विकणारा मूळगा हाही अज्ञातस्थलीं दांग्रिद्वयांत जीवन कठणारा तुझं च मुलगा होय. आपला मुलगा अशा हालात दिवस काढीत असेल अशी तुझ्या सुप्त मनाला टोकणी लागली आहे. मात्र तुला जेवण कां जात नाही याचा अज्ञून पूर्ण खुलासा झालेला नाही. आतां तरी तू मोळेपणानं झालेलं सर्वं सांगशील का?

प्रताप - वसन्त, तुझं म्हणणं खरं असेल. मी अपराधी आहे व हे कबूल केत्यापासून मला फारच हल्कं वाटत आहे. १० टक्के गोष्टी तू श्रीलखंद्याच आहेस तेव्हां आतां उरेल्या १० टक्के तुझ्या-पासून लपवून ठेवणं हा मूर्खपणा होईल. एक तर माझी सर्वं कहाणी.

‘मी फार लहान असतांना माझे वडील संच्यास घेऊन घरां-तून निघून गेले. आम्हीं लहान लहान आठ भावंडं होतीं मीच सर्वांत मोठा. बाप एवढ लेण्डार जन्माला घालून बेजबाबदारपणाने निघून गेला. आई अशिक्षित हेती व पंसे मिळवण्याचं सामर्थ्यं तिच्यांत नव्हत. कुठंतरी संपादकाणी करून ती आम्हांला जेमतेम खाऊ घाल-ण्यापुरते पंसे मिळवी. माझी सर्वांत लहान तीन भावंड बाप गेल्यावर तीनचार वर्षांच्या आंत मूळयुमुखीं पडली. अनदी कोवळ्या वयात उपासमारी सहन करण्याइतका त्वांचा पिण्ड बलिष्ठ नव्हता. माझी अई स्वभावाने चांगली होती. पण इतक्या हातअपेष्टांत दिवस जात घसतांना माझ्यापासून्या सर्वांत वडील मुलांचे लड करत बसणं तिला परवडण्यासारखं नव्हत. मी छवकर मोठा होऊन सांपाराला हातभार लावावा ही अपेक्षाच निच्या ठिकणी प्रबल होती पाझी बुद्धिं चांगली होती व शिष्यवृत्त्या मिळवून मदा शिक्षण पुर करतां पेण्याची शक्यता होती, मी वेळांत वेळ काढून वंसे मिळविण्यासाठी

काबाडकष्ट करीत असे. शिवाय अस्यासाकै बोडं दुर्लक्ष ज्ञालं तर
‘रीक्षेत कमी प्रतीचं यग मिळून शिष्यवृत्ती बुद्ध्याची शीति असे.
यामुळे इतव्या लहान दयात इतरांच्या वाटाचाला न थेणारं खडतर
जीवन मला भोगावं लागलं. मी मिट्रवता होईपर्यंत कष्टीही केवळ
करमणूच म्हणून एखादी गोष्ट कैल्याचं आठवत माही. माझ्या आमु-
ध्यांतळा पहिला सिनेमा मी पहिला पगार मिळाल्यावर पाहिला.
आतां मला पगार बरा असला तरी चार शिक्कणारे भाऊ व म्हातारी
अ ई यांची जबाबदारी माझ्या पाठीवर आहे. ही जबाबदारी पुरी
पडायला अजून पांच सहा बर्षे लागतील. विवाहसौख्य मिळण्यापूर्वीच
न झेणणाऱ्या कीटूम्बिक जबाबदार्या माझ्यावर बेळन पढल्या. त्यामुळ
आणखी लग्न करून आपल्या जबाबदार्या बाढवणं मला शब्द नव्हत.

पण मनोधर्मं व आर्थिक परिस्थिति थांचा भेळ बसतोच अस
नाही. माझ्या योवन सुलभ भावना साहजिकच मला सतावू लागल्या.
त्यांचं मी कुठवर दमन करणार? माझा जर परंपरागत नीतिमत्तेवर
विश्वास असता तर मी त्यांचं दमन करून खुरटं जीवन जनत राहि-
लोही असतो. पण स्वाभाविक कापनांचं दमन म्हणजे नीतिमत्ता द्वी
नं तिमतेची कल्पना मला कधीच पटली नाही. अशा बण्डखोर वृत्तीनं
माझ्या मन भरलं असतांना माझी व शांताची ओळच ज्ञाली.

शांता ही एक परिचारिका होती, मी एक साधा कॉलेजचा
विद्यार्थी होतो. एकदी फुटबॉल खेळतांना माझ्या खांदाच्या हाडाला
जबर दुखायत ज्ञाली म्हणून मला इस्पितळांत जावं लागलं- त्यावेळी
माझ्या शुश्रूषेचं काम शांताकडे व्होत.

शांता दिसायला काळीसावळीच होती पण ऐन तारण्याच्या
भरात असल्यामुळं मोहक वाटव होती. ती विषवा होती. लग्नातन्तर
दर्शनाच्या आंतच तिचा नवरा वारला होता. तिच्या माहेरची आर्थिक
परिस्थिति कारण चांगली नसल्य मुळे आईबायावर फार वेळ अव-
लंबून राहण देखील तिला शब्द नव्हत. म्हणून ती परिचारिका
ज्ञाली होतो.

शुश्रूषेच्या वेळी मी तिच्यापी इकडच्या तिकडच्या गोष्टी
काढेत असे. त्यावरून मला तिची हक्कीकत कळली. तिलाही माझ्या
जीवनाबद्दल उत्सुकता होती असे दिवळ. मज्जाही हक्कीकत मी तिला
सांगत असे.

“ आपला काय टोष आहे म्हणून दैवान आपल्याला असं वाग-

वल? जगाचा व्यवहार न्यायामं चालला असं जे म्हणत असतील ते
म्हणूत पण मला जगाच्या व्यवहारात न्यायी सत्तेचा हात कुठेही
दिसत नाही. सुव भोगण्याचा इतर कुणा इतकाच मलाही हक्क नाही
काय?” असं ती एकदां बोलली. माझ्यासारखेच तिचेही विचार
बण्डवोंद आहेत असं स्वष्ट दिसत होत.

इस्पितळांतल्या काळांत माझी शास्त्राशी इतकी मैत्री ज्ञाली
की तेथून सुटका ज्ञाली तेवही! मला आनन्द व्यायच्या शेवजी दुःखच
ज्ञालं “ शुश्रूषेस मिळेल माणूस असे आजन्म कोणा तर? तो आरोग्य
नको म्हणेल... ” या उक्तीची सत्यता मला पुरेपुर पटली.

पुढे आमच्या अनेक बेळां घेटी होऊ लागल्या. लग्न करण-
भास्त्रां दोघांनाही शब्द नव्हत. मी मिळवीत नव्हतो व तिची कमा-
ईही कपेबसे जिवन्त राहण्यापुरतीच होती. पण अन्त करणांत अनावर
ज्ञालेले आव असल्या बाह्य अडचणींना कसे जुमानार? शिवाय
कोण्डलेले जीवन जगण्यांत काहीं विशेष सद्गुण आहे. अशी आमची
कल्पना असती तर आम्ही आपल्या भावना मारून कण्हत राहिलोही
असतो पण असल्या मुर्दां नीतिकल्पनावर आम्ही दोघांनाही विश्वास
नसल्यामुळे आम्ही समाजाचो नीतिबंधनं झुगाऱ्यन दिली... ”

मी प्रतापला दोघां द्यायला पाहिजे होतं. पण त्याचे बोलणे
ऐकून मला राहवेना म्हणून मी मध्येच म्हणालो “ पण प्रताप,
तुम्हाला समाजाची नीतिबंधनं झुगाऱ्यन देण्याची जळर होती असं
म ग वाटत नाहीं. विवाह न करून देखील विवाहितांसारखे जर
तुपचे सम्बन्ध होते तर उघड विवाह किल्यानं तुमचं काय नुकसान
होणार होतं? विवाह न करतां तुम्ही जे करीत होतां तेच विवाह
करून उजळ माझ्यानं केलं असतं तर तुमच्यावर जास्त आर्थिक
जबाबदारी कोणती घडली असती?

प्रताप - “ वसन्त, तुला कळत नाही. लग्न म्हटलं की विन्हाड आलं
विन्हाड याटायासारखी आमची परिस्थिति नव्हती ”

मी - “ लग्न केलं की विन्हाड किलंच पाहिजे अशी तुमच्यावर कोणी
सवती केली होती? लग्न करून देखोल तुम्ही राहत होतां
तसेच राहू शकला असता. ”

प्रताप - “ तू म्हणतोस ते खरं आहे. पण आम्ही जे काहीं केलं से
विचार करून केलं असं थोडच आहे? ”

मी - नाही. प्रताप, तू अजून अपिल्या मनाची फक्तवणूक करीत

आहेस तु शान्ताशी लग्न केलं नाहीस कारण लग्न करायची
तुझी इच्छाच नव्हती. लग्न न करण्याची तुझी कारण खरी
असती तर तू जे केलंस तेही केलं नसतंस

प्रत प - माझ्यापेक्षां तु नाच माझ्या मनाची जास्त माहिती दिसते.
तेहां मला लग्न करण्याची इच्छा कां नव्हती हे तूच सांग ना.

मी - एकतर स्वीवर कायम व एकनिष्ठ प्रेम असू शकत नाहीं असं
तुझं तत्त्वज्ञान असल्यामुळे कायम व एकनिष्ठ प्रेमाची अपेक्षा
करणार लग्न तुला नको होतं. शिवाय शान्ता तुला आपली
पत्नी हेण्याइतकी चांगली बाटली नेल. समान दुःखामुळे
एकमेकांबद्दल सहानुभूति वाटणं वेगळं व एखादी घटकित
आपली जन्मची सोबतीण व्हावी अशी इच्छा होण वेगळं.

प्रत प - तु म्हणतोस तसंहीं असेल. पण जे ज्ञालं से ज्ञालं एवढ
खरं त्याला आतां इलाज नाहीं. शान्तावर मालतीसाराचाच
प्रश्न आला त्यामुळे तिनहीं मला लग्न करण्याबद्दल विचवलं.

पण ते शक्य नव्हतं म्हणून मी एका अनाथालयात तिच्या
मुलाची सोय कहन दिली. सुदैवाने शान्ताच्या वर्तनाची कुठेही
वाच्यता ज्ञाली नाही. आम्ही सर्व व्यवस्था अगदी गुणपणे केली.
पण पुढे असं दिसून आलं की त्या अनाथालयात मुलाची फार आबाळ
होते. आबाळ बुद्धीपुरःसरच केली जाते असं कांही लोक म्हणत. त्या
अनाथालयाला त्यांनो पथ्यांचा कारखाना असं नाव दिलं होतं त्या
अनाथालयात तीनचार वर्षांच्यावर फारच थोडी मूळं जगतात.
हळुहळू उवासमारीनं ती मरतात व देवाचगा घरी जाऊन त्यांता
परीचं रूपयेतं म्हणून त्या अनाथालयाला असं नांव त्यांनी दिलं
होतं. माझ्याही मुलाचं तसेच ज्ञालं. माझ्या स्वप्नातला मुलगा
परीच्या रूपात कां दिसला हे यावेळून स्पष्ट होते.

मी - प्रताप ! आतां मला तुझ्या रोगाचा पुरता उलगडा ज्ञाला.
तुला अन्न जात नाही कारण पूर्वी आपण आपल्याच पोटच्या
गोळचांना अन्नाज्जदशा करून मरलं म्हणून तुझी मनोदेवता
तुला दोचते व या पापाचं प्रायशिचत म्हणून तुला अन्न घेऊ
देत नाही. अपत्यप्रेम ही एक कल्पना आहे असं जे तू म्हणतोस ते
केवळ तुझ्या निषेध करणाऱ्या सदसद्विवेक बुद्धीला शान्त करण्या-
साठी म्हणतोस. खरोखर तुझ्या मनांतही अपत्यप्रेमाची भावना अहे
व त्यामुळेच तुझ्या पूर्वकृत्यांच्या सुप्त स्मृतींनी तु अस्त्रस्थ ज्ञाला
आहेस.

प्रताप - वसन्त, तुझं सर्व म्हणणं आता मला पटायला लागलं आहे
तुझ्याजवळ एकएक कवुली देताना मनावरचं एकएक इडपण
दूर होत असल्यासारखं मला वाटत होतं व आरा माझं सर्व
पूर्वचरित तुला सांगितल्यावर मला अगदी हायसं वाटत आहे
आतां, तु माझ्या मनाचं विलेषण केल्यावर मला माझ्या अपत्यां-
बद्दल वाटणारं प्रेम हेच खरं प्रेम आहे; उलट मी स्त्रियांवर जे प्रेम
किलं ते केवळ स्वार्थासाठी केलं असं वाटायला लागलं आहे. म झ्या
अपत्यांचे माझ्यामुळे हाळ जाले ही करपना मला जितकी दुःसह
वाटते तितकी माझ्यामुळे माझ्या प्रेयसीवर वाईट प्रसंग आले ही
कल्पना वाटत नाहीं.

मी - प्रताप, मला वाटत आतां तु आपल्या आयुष्यांत एक नवीन
पान उघडायचा प्रसंग आला आहे पूर्वीच्या प्रसंगाची आवृत्ती
होऊं नये म्हणून तु आता मुकाटचानं मालतीशी लग्न कर तू
म्हणतोस त्याप्रमाणे मालतीवर तुझं स्थिर व एकनिष्ठ प्रेम
नसेल, ती तुझी जन्माची सोबतीण व्हावी असं तुला वाटत नसेल, पण
तरीही तु तिच्याशी लग्न केलं पाहिजे. प्रेमाशिवाय लग्न करायचं
नाहीं अशी प्रतिज्ञा केली तर जगांत बहुतेकांची लग्नांच होणार
नाहीत. शिवाय प्रेमाशिवाय किलेली लग्न सुखी होऊं शकत नाहीत
असंही नाहीं. शरीर निरोगी असेल, मनामध्ये खोल व अनिवार्यं
विकृति नसतील तर कोणत्याही दोत व्यक्तींना सुखानं संसार करतां
येण शक्य आहे. विवाह होऊन चार पांच वर्ष लोटल्यानन्तर प्रेम-
विवाह कोणता व जुळवलेला विवाह कोणता हे ओळखतां येईल
काय ? मला वाटत विवाहाच्या बाबतींत कथा कांदवन्धांनी माज-
वलेलं प्रेमाचं स्तोम अबास्तव आहे.

प्रताप - तुझं मानसशास्त्र व तत्त्वज्ञानं शेवटी तुला विवाहाच्या व
प्रेमाच्या बाबतीत आदी जुन्या पुराण्या कल्पनांचा पाठपुरावा
करायला सांगत असेल तर या बाबतींत जुन्या लोकापेक्षा
आधुनिक मानसशास्त्रानं व तत्त्वज्ञानानं काहीचं प्रगति केली
नाहीं म्हणायची.

मी - तसं नाहीं प्रताप ! जुन्या नीतिकल्पनापेक्षां मानसशास्त्रावर
आधारलेली नीति फार वेगळी ढरेल. या नीतीचं आदिसूत्र

हेच की सामाजिक रुढीचे त्रिकालावाधित व सर्व जगाला गू होतील असे नियम करू जाण हा मूळपणा आहे. अर्थात् अमुक रुढी सनातन आहे म्हणून ती बदलू नका असे म्हणण्यात अउरत नाही. पण साधारणपणे समाजात रुढ अपलेल्या नीतिकल्पनान धरून असलेलं वर्तन घटकीला सुखावह होतं सोबळ्या ब्राह्मणांच्या पंक्तीला जेवायला जातीना सूटवूट घालून जाणारा स्वतःला आधुनिक समजाणारा माणूस व हांडलमवल्या एखादा पार्टीला सोबढे नेसून जाणारा सनातनी हे दोघेही सारखेच हास्यासरद आहेत.

प्रताप - मग तुझं म्हणणं काय की ज्या समाजात आपण जन्मलं त्या समाजातल्या रुढी बदलायचा प्रदर्शनच करू नये ? आगे रकरांसारखे समाजसुधारक काय बहकलेले होते ?

मी - नाहीं तसं माझं म्हणण नाहीं. पण रुढी बदलू पहाणाऱ्यां किंवा समाजाच्या नीतिकल्पनांविरुद्ध बागणाऱ्यांने आपल्य वर्तनामुळे दुसऱ्या कुणाळाही उपसर्ग पोचणार नाही याच काळजी वेतली पाहिजे. तुझं वर्तन तुझ्या नीतिकल्पनांशमार्ये अयोग्य नसलं तरी त्याचे वाईट वरिणाम तुझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलींना व रथापेक्षांही जास्त त्या निरपराध अभंकाल भोगावे लागले ना ?

प्रताप - होय. अभंकाला परिणाम भोगावे लागले म्हणून माझ्य मनाला एवढाचा यातना होत आहेत. पण माझं त्या स्त्रियांचे झालेलं वर्तन हे संवंशी त्वांच्या संमतीनं झालं असल्यामुळे त्यांत मला कांहीं वावरं दिसत नाहीं.

मी - गर्भधारणेपर्यन्तचं वर्तन त्यांच्या संमतीनं झालं असे म्हणतां घेईल. पण त्यानन्तर तू खांच्याशी लग्न करायचं नाकारलं तेही त्यांच्या संमतीनंच काय ? यावावतीत तुझं त्या स्त्रियांची झालेलं वर्तन देखील अशोग्य नव्हतं काय ?

प्रताप - नीतिमत्तेच्या दृष्टीनं तुझं म्हणणं खरं आहे, पण तू थोडा माझ्या सुखाच्या दृष्टीनं विचार कर अशी माझी विनंती आहे. लग्न करायला वला पाहिजे तशी बायको मिळाल्याशिवाय माझं वैवाहिक जीवन सुखी होऊं शकेल काय ?

मी - कां ? मालतींत काय वाईट आहे ?

प्रताप - अमुक एक वाईट आहे असं नाहीं पण तो माझी बायको व्हावी असे म्हणायला माझं मन कांहीं तयार होत नाहीं.

मी - कां ? तुला कशी बायको पाहिजे ?

प्रताप - इतरीना हेवा वाटेल अशी सुन्दर व उच्च शिक्षण वेतलेली पाहिजे.

मी - समजा अशी बायको तुला न मिळाली तर तू जन्मभर अविवाहितच राहूशील ?

प्रताप - नाही तसा माझा इरादा नाही.

मी - शिवाय तुझ्या बायकोपासून तू तुझी पूर्वीची प्रकरण लपवून ठेवणार आहेस काय ? ज्या व्यवहीजवळ आपलं चरित्र व अनुकरण उघडे करायची तुला चोरी वाटते तिच्यावरोवर सुसार करून तू सुखी कसा होशील ? आणि पूर्वीची प्रकरण मेहमी लपवून ठेवणं फारसं शक्यही नाही. इतर कक्षासाठी नाहीं

तरी स्वतःच्या सदस्याविवेक बुद्धाला शान्त करण्यासाठे मालतींच्या अपत्याचं पालनपोषण तुला करावंच लागेल. अर्थात् सिच्याशी असलेला संबंध तुला कायमचा तोडता वेणार नाही. अशा परिस्थितीत तुझं पूर्वचरित्र तुझ्या बायकोपासून गुप्त राहणंही शक्य नाही. याउलट मालतीशी तू लग्न केलंस तर तुझ्याला एकमेकांचे विचार व भावना याबदल जास्त सहानुभूति वाटेल. मालतीला शान्ताप्रकरण कळळ तरी ती त्याचा जेवढाचा क्षमाशील वृत्तीने विचार करू शकेल तेवढा इतर एखादी स्त्री करू शकणार नाहीं. तेहीं नीतिमत्तेच्या व त्यायाच्याज्ञा दृष्टीनं केवळ नव्हे तर तुझ्या व्यक्तिगत वैवाहिक सौभग्याच्या दृष्टीनं देखील तू मालतीशीच लग्न करण इष्ट आहे.

प्रताप - तुझं म्हणणं मला पटायला लागलं आहे. लग्न करायला मी तयार आहे असे तिचा मी कळवतो. वसन्त तुझ्याजवळ दिलेल्या कबूलीने जसं माझं मन हलक होत गेलं, त्याचप्रमाण मालतीशी लग्न करण्याचा तुझा सल्ला जसजसा मला पट लागला तसेतसं माझं मन प्रफुल्ल होऊन हळकं ज्ञाल्यासारखं वाटतं आहे. स्त्रीवरील एकनिष्ठ व स्थिर प्रेम बाणि अपत्यप्रेम या कविकल्पना आहेत असं मी म्हणत होतो चरा पण माझ्या मनात या भावना लाहूतंच अशी माझी कठोर लाली नजदी अस आता वाटायला लागलं आहे. माझं वर्तन दुङ्गन्याशीं अशामाणिकपणाच झालं यापेक्षाही स्वतःच्या मिळाली देखील मी पूर्णपणे श्रावणिक राहू शक्यलो नाहीं पांच मसा जास्त वाईट वाटत.

मी - तुझं म्हणणं आणवी वरोदर आहे आतां “शुभस्य शीघ्रम्” कळून तुझ्या लाजाले लाड लचवण मिळू दे.